

भाषा सल्लागार समिती अंतर्गत स्थायी
समितीची पुनर्रचना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१२/प्र.क्र.३/भाषा-४,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

तारीख: १२ मार्च, २०१३

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग क्र. भासस-२०१०/प्र.क्र.७४/२०-ब, दि. २२ जून, २०१०.
- २) शासन निर्णय क्रमांक: मराठी भाषा विभाग क्र. भासस-२०११/प्र.क्र.२२८/२०-ब, दि.७ एप्रिल, २०११.
- ३) शासन निर्णय क्रमांक: मराठी भाषा विभाग क्र. भासस-२०११/प्र.क्र.१/भाषा-२, दि.१५ जून, २०११.
- ४) शासन निर्णय क्रमांक: मराठी भाषा विभाग क्र. भासस-२०११/प्र.क्र.२९(भाग-२)/भाषा-२, दि.९ एप्रिल, २०१२.

प्रस्तावना -

राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयानुसार भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयानुसार सदर समिती अंतर्गत स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयानुसार समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांना प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, बैठक भत्ता इ. मंजूर करण्यात आले आहे. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश श्री.नरेंद्र चपळगावकर यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयानुसार श्री.चपळगावकर यांच्याऐवजी डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदर समिती अंतर्गत असलेल्या स्थायी समितीचे एक सदस्य डॉ.आ.ह.साळुखे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे त्यांच्याऐवजी डॉ.माधवी वैद्य यांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष हेच भाषा सल्लागार समिती अंतर्गत असलेल्या स्थायी समितीचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे स्थायी समितीमध्ये वरीलप्रमाणे बदल अंतर्भूत करून स्थायी समितीची पुनर्रचना करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय -

राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीच्या कार्यक्षेत्र येणारे विषय ठरविणे, त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे व नेहमीचे कामकाज

ठरविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या स्थायी समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	नांव	पदनाम
१	डॉ. नागनाथ कोत्तापल्ले	अध्यक्ष
२	प्रा.दत्ता भगत	सदस्य
३	श्री.सदानंद मोरे	सदस्य
४	श्री.वसंत आबाजी डहाके	सदस्य
५	श्री.सतीश काळसेकर	सदस्य
६	डॉ.रमेश वरखेडे	सदस्य
७	डॉ.विलास खोले	सदस्य
८	डॉ.राजन गवस	सदस्य
९	डॉ. माधवी वैद्य	सदस्य

२) सदर समितीचे अध्यक्ष व सदस्यांना संदर्भाधीन दि. १५ जून, २०११ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, बैठक भत्ता इ. लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३१२१२४५३३६९३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल.शि.देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,

२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
 ३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
 ४. सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 ५. प्रबंधक, (मुळ शाखा), उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
 ६. प्रबंधक, (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
 ७. प्रधान सचिव / सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
 ८. प्रधान सचिव / सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
 ९. प्रधान सचिव / सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
 १०. प्रधान सचिव / सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
 ११. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
 १२. सचिव, माहिती व जनसंपर्क आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
 १३. महालेखापाल, महाराष्ट्र - १/२, मुंबई,
 १४. महालेखापाल, महाराष्ट्र - १/२, नागपूर,
 १५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 १६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
 १७. उप सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
 १८. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
 १९. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई/नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
 २०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
 २१. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
 २२. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
 २३. सर्व अवर सचिव / कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
 २४. सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
 २५. सर्व संबंधीत सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
२. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
- प्रत - निवडनस्ती / संग्रहासाठी